

Address: Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078.Tel.: +91-22-25696789Fax : +91-22-25964114Email: corporate@hirect.com / marketing@hirect.comCIN: L28900MH1958PLC011077Website: www.hirect.com

Ref. No. HIRECT/SEC/2022-23/20

July 13, 2022

BSE LimitedNational StockRotunda Building,"Exchange Plaz.Phiroz Jeejeebhoy Towers,Bandra Kurla CDalal Street, MumbaiBandra (East) M400 001 MaharashtraStreet State

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" 5th Floor, C-1, Block 'G' Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400 051

Security Code No.: 504036

Symbol: HIRECT

Type of Security: Equity

Sub: Newspaper Advertisement

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with General Circular nos. dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in the Business Standard and Mumbai Lakshadeep for the attention of the Equity Shareholders of the Company, intimating that the 64th Annual General Meeting of Hind Rectifiers Limited is scheduled to be held on Tuesday, August 9, 2022 at 2:30 p.m. (IST) through Video Conference/Other Audio Visual Means:-

The above information is also made available on the website of the Company <u>www.hirect.com</u>.

We request you to take the above on records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited



Meenakshi Anchlia (Company Secretary & Compliance Officer)

Encl: As above

Perfectly Engineered Power Conversion Systems

बुधवार, दि. १३ जुलै २०२२ L

दुकानांच्या जागेचा ताबा घेण्यासाठी मध्यरात्री दुकाने पाडल्याचा आरोप अहमदनगर, दि.११ : अहम दनगर शहरातील नवी पेठ येथील आझाढ चौक येथे ५० ते ६० वर्षापासून जुने भाडेकरी असून त्यांचा न्यायालयीन प्रक्रिया चालू असून जागा मालकाने मध्यरात्री ताबा घेण्यासाठी चालू ढुकाने जमिनदोर-त करून पाढून टाकले.यामध्ये ढुकानदारांचा मोठ्या प्रम ाणावर नुकसान झाला असून जागामालकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची म ागणी दुकानदार राहुल गारदे,

महेश थोरात, कैलास निकम अमित शिंदे, संजय कोठारी, सागर सूर्यवंशी डॉ. शशिकांत उदास यांनी केली.तसेच जुनी इमारतीमध्ये एक मोबाईलचे दुकान व लॉन्ड्रीचे दुकान तसेच कटिगचे दुकान होते साहित्यसह जमिनीदोस्त करण्यात आले. यासंदर्भात ढुकान दार हे कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेला असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. जागा मालकांनी दोन महिने पूर्वीच ढुकानदार यांना धमकवले होते की तुम्ही दुकान खाली करा अन्यथा मी रात्रीतून दुकाणे पाढून टाकणार आल्याची धमकी जागा मालक यांनी दिली होती.यासंदर्भात ढुकानदारांनी दोन म हिन्यापूर्वीच तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी कुठलीही दखल न घेतल्याने आजहे मोठे अनर्थ घडले आहे.त्या मुळे हे कृत्य करणा-यांवर फायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील दुकानदार यांनी केली आहे.

आहे.

रोज वाचा दै. 'मुंबई

PUBLIC NOTICE

DPERATIVE HOUSING SOCIETY LTD situated at VILLAGE: GHODBUNDER VINAY NAGAR ROAD, MIRA-BHAYANDER ROAD, MIRA ROAD(EAST), THANE-401107

Short, LATE MRS, MEGHNA MUKUN

TULI(maiden name MEGHNA D. Shingrani) died on 30-05-2022 and 1)MR Deepak Jagdishlal shingrani 2)Late MRS. MEGHNA MUKUND TULI(maiden

MRS. MEGHNA MUKUND TULI(maiden name MEGHNA D. SHINGRANI) were originally the joint members of Arkade Art Avant Co-Operative Housing Society Ltd., situated at Village: Ghodbunder, Vinay Nagar Road, Mira-Bhayander Road, Mira Road (East), Thane-401107, and LATE MRS. MEGHNA MUKUND TULI(maiden name MEGHNA D. SHINGRANI) left behind her only Two Legal Heirs including 1)MR. MUKUND ANIL TULI(Husband) 2)MASTER RISHAAN MUKUND TULI(mor.Son)

MUKUND ANIL TULI(Husband) 2)/MASTER RISHAAN MUKUND TULI(Minor-Son) hence; MR. DEFPAK JAGDISHLAL SHINGRANI(Father) has applied for the sole membership to the said Arkade Art Avant Co-Operative Housing Society Ltd., situated at Village: Ghodbunder, Vinay Nagar Road, Mira-Bhayander Road, Mira Road(East), Thane-401107 for transfer of the aforesaid flat in his sole name and the her including 11MR MIKIND

other legal heir including 1)MR. MUKUND ANIL TULI(Husband) 2)MASTER RISHAAN MUKUND TULI(Minor-Son) have consented

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge,

trust, easement, license, sene on hen, Linguetto, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoeven are requested to make the same known in writing within **15** days along with the

writing within 15 days along with the supporting documents to the undersigned at Flat No.701/D-Wing, Seventh Floor, SagarDrashti Co-Operative Housing Society Ltd., Classic County, Opp:Old Petrol Pump, Mira-Bhayender Road, Mira Road (East), Dist: Thane 401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and /or objections, if any will be considered as waived and abandoned.

Date: 12-07-2022 AdvNazneen R. Me

for the same.

Take notice that My Clients, MR. DEEPAK JAGDISHLAL SHINGRANI has instructed me JACUISHLAL SHINGHANI has instructed me to invite objection in respect of FLAT NO.1303/A-WING admeasuring area 45.10 SO. MTS. (CARPET) equivalent to 485.46 SO. FT. (CARPET) ON THE THIRTEENTH FLOOR OF BUILDING NO.2/ARKADE ART KNOWN AS ARKADE ART AVANT CO-

आहे.

देवी नांगालिया यांचे कायदेशीर किंवा सामायिव अधिकार म्हणन दावा असल्यास त्यांनी खालीत वाक्षरीकर्ता वकील **श्री. एन.आर. पांड्ये** मांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प.) **मुंबई-४०००९२** येथे सदर सूचना प्रकाशन ारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अस समजले जाईल की. असा कोणताही दावा नाई आणि असल्यास दावा त्याग केला आहे.

सही / वकील श्री. एन.आर. पांड्य ठेकाणः मंबई दिनांक:१३.०७.२०२३

मेपल प्रॉपर्टीज ॲण्ड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड

ई-मेल:accounts@jadeite.in

जाहीर सूचना

लिमिटेडकरित

ठिकाणः मंबई दिनांक: १३.०७.२०२२

PUBLIC NOTICE Smt Jayashri. U. Sathaye, membe

Sd

9223267192

owner of Flat No. C/301, Gang Co.op. Housing Society Limited Link Road, Borivali (West), Mumba 400091, Holding Share Certificat No. 38, Distinctive Nos. 186 to 190 Solemnly declare that i do not have any other legal heir other than m daughter namely Ashwini Mahes Barve (married daughter). If anyone is having any claim objection contact/ write to the undersigned Advocate V. K. Sawan at B/13, Ajanta Mall, Next to Boriva Court, Mumbai 400092 within 15 (fifteen) days. There after no clain will be considered.

V. K. SAWANT Advocate High Court Date: 13/07/2022 Place: Mumbai

जाहीर सुचना

याव्दारे सुचना देण्यात येते की, माझे अशील श्री. उदय मुकुंद जोशी यांची मावशी कै. श्रीमती चारुशिला दिवाकर भिडे यांची खाली नमूद केलेली मालकी हकाची सदनिका नं. ए−१२ ची मिळकत लॅटचे वर्णन: मौजे डोंबिवली, तालुव कल्याण, जिल्हा ठाणे येथील स.नं. ५१, हि.नं. ३ पैकी, स्वामी समर्थ मठाजवळ, कोपर क्रॉस रोड, डोंबिवली (पश्चिम), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील साईराज को ऑप. हौ. सोसा. लि.,या इमारती मधील सदनिका नं. ए-१२, दुसरा मजला, क्षेत्रफळ ३८५ चौ.फू. अशा वर्णनाच्या सदनिकेची मिळकत. सदर सदनिका नं. ए-१२ श्री. दिवाकर लक्ष्मण भिडे यांनी मेसर्स पूनम असोसिएटस यांचेकडून दिनांक १५/०७/१९८७ रोजी कायमस्वरुपी विकत घेतलेली असून सदर करार मे. सह दुय्यम निबंधक कल्याण यांचे कार्यालयात दिनांक ३०/०९/१९८७ रोजी दस्त क्र. छा−२०७८ अन्वये नोंदविलेला आहे. तेव्हा पासून सदर सदनिका त्यांच्याच मालकी हक्कात आहे. तदनंतर श्री. दिवाकर लक्ष्मण भिडे यांचे दिनांक २६/०६/२००९ रोजी निधन झाले तदनंतर त्यांची पत्नी श्रीमती चारुशिला दिवाकर भिडे हिचे दिनांक ३०/०४/२०१७ रोजी निधन झाले असून त्यांना श्री. उदय मुकुंद जोशी (भाचा) हेच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्क असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दारे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्टे, तळ मजला, अरिहंत पूजा को. ऑप. हौ. सोसा., तर्टे प्लाझा जवळ, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), यांस कळवावयास पाहिजे. तसे न केल्यास तशा प्रकारे कोणाचाही कसलाही हक्क नाही व असल्यास ते सोडून देण्यात आले आहेत तसेच सदर मिळकतीचे टायटल क्लिअर आणि विक्रीस योग्य आहे असे समजण्यांत येईल. ता. : १२/०७/२०२२ सही/ (श्री. एस. व्ही. तर्टे) वकील व नोटरी

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की, श्री. कुणाल कुमार नांगालिया हे त्यांचे वडील श्री. सुरेश कुमार नांगालिया व आई श्रीमती बिना देवी . नांगालिया यांच्यासह फ्लॅट क्र.२१०४, ६व मजला, टॉवर ए, टॉवर–०१ म्हणून ज्ञात, ओमका १९७३, वरळी, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ मुंबई-४०००१३ या जागेचे तसेच तेथील एक कार पार्किंग जागेसह संयुक्त मालक आहेत. अस

PUBLIC NOTICE

Mr. Madhukar Pandurang Pawar jointly with my client Mrs. Aruna Madhukar Pawar was the owner of

Madhukar Pawar was the owner of Flat No. 1606, Building No. 27, Known As "D B Ozone" Situated At Western Express Highway, Mira Bhayandar, Mira Road East, Thane Died On 13/04/2019, Leaving Behind his (1) Mrs. Aruna Madhukar Pawar (Wife)/ (Co-Owner) (2) Mr. Mayuresh Madhukar Pawar (Son) (3) Miss. Megharani Madhukar Pawar (Daughter) (4) Miss. Pooja Madhukar

Daughter) (4) Miss. Pooja Madhuka

Pawar (Daughter) as the surviving lega heirs. upon the demise of the aforesaid

wher, my client Mrs. Aruna Madhukar Pawar, the co-owner and

the wife of the deceased with the

consent of the co-legal heirs intends to inherit the 50% undivided share in the

said flat held by the deceased in his

name. Any person or persons having

ne aforesaid flat in the name of m

client may lodge their respective objections within **15 days** from the date hereof failing with, the transmission

जाहीर सूचना

माझे अशील **श्री. श्रीपाद भुमेश भाईंदरकर** आणि

इतर हे स्वर्गीय जनार्दन हरिश्चंद्र भाईंदरक

गंचे कायदेशीर वारसदारांकडून दिलेल्या सूचने

अंतर्गत मी खालील जाहीर सूचना प्रसिद्ध करीत

श्री. सुरेश जनार्दन भाईंदरकर हे वयाच्या ६।

व्या वर्षी अविवाहीत आहेत. समारे २००४ च्य

आसपास त्यांनी विवाहाच्या मुक्तीपासून सन्यास

स्विकारून कुटुंबापासून दूर गेले होते. सन २००४ पासून आमच्या अशिलांनी त्यांचा शोध घेण्याचा

खुप प्रयत्न केला, तथापि मागील सुमारे १८ वर्षांपासू-

संदर श्री. सुरेश जनार्दन भाईंदरकर यांचा कुठेह

राोध लागलेला नाही. सदर श्री. सुरेश जनार्दन

वयः ७८, बांधाः मध्यम, उंचीः ५ फूट.२ इंच

पत्ता: ५१८. भाईंदरकर हाऊस. दत्तपाडा क्रॉस

रोड क्र.२, कान्हेरी गाव, बोरिवली (पुर्व)

जर कोणा व्यक्तीस सदर श्री. <mark>सुरेश जनार्दन</mark>

माईंदरकर यांच्या बाबत काही माहिती असल्यार

-यांनी त्वरीत कस्तरबा मार्ग पोलीस ठाणे) बोरिवर्ल

(पुर्व), मुंबई-४०००६६ येथे कळवावे किंवा

इतर यांचे वकील ५०९, गणेश कृपा कोहौसोलि., किसन नगर

सही/- अंजली त्रिवेदी

मोबा.:८७७९१७९९२

दिनांक:१३.०७.२०२२

श्री. श्रीपाद भुमेश भाईंदर आणि

क्र.२, रोड क्र.१६, वागळे इस्टेट,

ठाणे (पश्चिम), ठाणे-४००६०४

ई-मेल:advanjali.trivedi@gmail.com

बालील स्वाक्षरीकर्त्याकडे संपर्क करावा

भाईंटरकर यांचे वर्णन खालीलपमाणे

मुंबई-४०००६६.

Sa Wold De Carpheled. Sd/- Zaigam Rizvi, Advocate M/S Zaigam & Jamshed Office No. 5, 1st Floor, Asmita Orient, Near Rassaz Mall, Above CCD, Mira Road (East) Mumbai Date: 13/07/2022

s would be completed.

Place: Mumbai

भाहे

any claim or objection for transmittir

की, बिना देवी नांगालिया (माझे अशिलांची आई यांचे दिनांक १६.११.२०१७ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात माझे अशील व त्यांचे पती श्री सुरेश कुमार नांगालिया व एक मुलगी अर्थात **श्वेत नांगालिया** हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिध असन त्यांना सदर फ्लॅटचा वारसाहक आहे. तथागि बेना देवी नांगालिया यांची मलगी श्वेता नांगालिय या उर्वरित कायदेशीर वारसदार असून त्यांना माझ्य अशिलाच्या नावे सदर फ्लॅटमधील त्यांच्या आईच्य नावे अविभाजीत शेअर्स मुक्त करण्याची इच्छ

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मयत बिन

तीआयएन: यु७४११०एमएच१९८१पीटीसी०२४७२९ नोंदणीकृत कार्यालय: ४०२-डी, पुनम चेंबर्स, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) द्वा कंपनीला वितरीत मुळ नोंदणी प्रमाणपत्र (सीओआर क्र.१३.००८२६ हरवले/गहाळ झाले आहे आरबीआयकडे दुय्यम सीओआरकरिता अर्ज करण्याच्या प्रक्रियेत कंपनी आहे. जर कोणा व्यक्तीस मुळ सीओआर सापडल्यास त्यांनी कंपनीच , गोंदणीकृत कार्यालय-४०२-डी, पुनम चेंबर्स, डॉ ॲनी बेझंट रोड, वस्ळी, मुंबई-४०००१८ येथे आणुन द्यावे. जर कोणी व्यक्तीकडून अवैध हेतुने सीओआरचे गैरवापर करताना आढळल्यास त्याच्य वेरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल मेपल पॉपर्टीज ॲण्ड कमोडिटीज पायव्हे

सही/ प्रदिप मनुभाई पटेल

ठिकाणः मुंबई

एस ॲण्ड टी कॉर्पोरेशन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १९५, वाळकेश्वर रोड, मुंबई, महाराष्ट्र-४००००६. सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३३१७८ ई-मेल:stclfood@gmail.com, दूर.:९१-२२-२३६३५३८६/८७/८८

वेबाईट:www.stcl.co.in/www.ssavai.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.१२.००वा. १९५, वाळकेश्वर रोड, मुंबई महाराष्ट्र-४००००६ येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१–२२ हे कंपनीच्य सदस्यांना त्यांच्या नोंद ई–मेलवर पाठविले आहे आणि दिनांक १२ जुलै, २०२२ रोजी सदर वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या नियम ४४ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जुलै, २०२२ ते ०५ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक र भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार सदस्यांना ३८व्या एजीएममध्ये लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे दिल्या जाणाऱ्या ई–वोटिंग सेवेमार्फत विद्युत स्वरुपात मत देण्याचा अधिकार असेल. एजीएम सूचना कंपनीच्या www.stcl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-वोटिंग कालावधी सोमवार, १ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि ारुवार, ४ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं,५.००वा, समाप्त होईल, तदनंतर सदर सविधा उपलब असणार नाही. ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास श्री. राजिव रंजन, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे कळवावे.



C Galaxy गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७

नोंदणीकृत कार्यालय: सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३ महाराष्ट्र, भारत. **दुर.क्र.:**९१-२२-२७६१६६६६, **फॅक्स**:९१-२२-२७६१५८८३/२७६१५८८६ वेबसाईटःwww.galaxysurfactants.com, ई-मेलःinvestorservices@galaxysurfactants.com

सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

jतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (नियम) च्या तरतूदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे. भागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०१४–१५ दरम्यान घोषित झालेले अंतिम लाभांश जे मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही ते गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये जमा केले जातील. नियमात नमुद प्रक्रियेनुसार । सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्ससुद्धा हस्तांतरीत केले जातील भागधारकांनी कृपया त्यांचे रोख न झालेले लाभांशाचे तपशिल पडताळणीसाठी <u>http://</u> www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaid-<u>dividend/Unpaid-Dividend_2014-15.pdf?v=1.0</u> वेबलिंक पहावी.

आवईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्यांचे संपूर्ण तपशिल आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकांनी http:// www.galaxysurfactants.com/pdf/corporate-governance/unpaiddividend/Details-of-shares-proposed-to-be-transferred-to-IEPF.pdf पडताळून

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानसार आवर्डपीएफ प्राधिकरणाकडे शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भाग ग्माणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंत त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहा योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या डिमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कार्रवाईद्वारे डिपॉझिटरींना सचित करावे

भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल ह नियमानसार आयर्ईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीदारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे.

जर कंपनीला ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून होणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण केले जाईल. ७ सलग वर्षांकरिता दावा । केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पुढील कोणीतीही सूचना न देता हस्तांतरीत केले जातील. कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात . कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांनी नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून अशा शेअर्सवरील सर्व लाभांसह आयईपीएफकडे हस्तांतरीत संबंधित रोअर्स व लाभांश यावर दावा करावा.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,** युनिटः गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड, सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६२७०, ई-मेल:iepf.shares@linkintime.com.

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडकरिता

सही/-

ठिकाण : नवी मुंबई	निरंजन केतकर
दिनांक : १२ जुलै, २०२२	कंपनी सचिव

Cockerill JOHN COCKERILL INDIA LIMITED CIN.: L999999MH1986PLC039921

नोंदणीकृत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रोड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००९३, द्र्.:०२२-६६७६२७२७, फॅक्स:०२२-६६७६२७३७-३८, ई-मेल:investors@cmifpe.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.२.३०वा. मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रोड क्र.१३, एमआयडीसी अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता संचालित केली जाईल.

कंपनी कायदा. २०१३ (अधिनियम) च्या कलम १०१ च्या तरतदींनसार. त्याखाली बनवलेल्य नियमांसह वाचलेले, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) आणि सेक्रेटेरिअल स्टॅंडर्ड्स ऑन जनरल मीटिंग्ज (एसएस-२) (कोणत्याही वैधानिक फेरफार, स्पष्टीकरण, प्रतिस्थापन किंवा पुर्नअधिनियम . कंपनीच्या २०२१–२२ च्या वार्षिक अहवालासह –एजीएमची सचना ज्या सदस्यांचे ई–मेल पत्ते . कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पदतीने पाठवण्यात आले आहेत. एजीएम सचनेसह वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती त्या सदस्यांन पाठवल्या जातात, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांच्या संबंधित नोंदणीकृत पोस्टल पत्त्यांवर परवानगी दिलेल्या पद्धतीने. वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम ११ जुलै, २०२२ रोजी पूर्ण झाले. जर सदस्याना कपनीच्या २०२१–२२ य वर्षाच्या वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत मिळवायची असेल, तर ते कंपनीला तिच्या नोंदणीकृत कार्यालयात विनंती पाठवू शकतात. किंवा तुमचा डीपी आयडी आणि क्लायंट आयडी किंवा फोलिओ क्रमांक उद्धृत करून investors@johncockerillindia.com वर ई-मेल पाठवा आणि कंपनी ते विनामल्य पाठवेल.

जाहिर नोटीस

सदर जाहीर नोटीसव्दारे असे कळविण्यात येते की कै शंकर कुमार बोस व सौ . आमला शंकर बोस हे सदनिका क. १०३ सिता कॉ . हो . सो . पेंडसे नगर रोड नं .१ डोंबिवली पूर्व चे संयुक्त मालक होते . कै . शंकर कुमार बोस यांचे दिनांक २९.९.२०१० रोजी निधन झाले . त्यांच्या पश्चात सदर सदनिकेतील कै . शंकर कुमार बोस यांचा हिस्सा सोसायटीने श्रीमती आमला शंकर बोस यांच्या नावे कायदेशीर प्रकीया पूर्ण करून केली आहे .

माझे अशील श्रीमती आमला शंकर बोस तसेच श्री । प्रितम शंकर बोस व श्री । राहूल शंकर बोस हेच कै. शंकर कुमार बोस यांचे कायदेशीर वारस आहेत. सदर सदनिका विकण्याबाबत आमच्या अशीलानी निर्णय घेतला आहे .

सदर सदनिकेच्या संदर्भात वर नमुद वारसांव्यतिरीक्त इतर कोणाही व्यक्तीस संस्थेस काही हरकत घ्यायची असल्यास किंवा काही म्हणणे मांडावयाचे असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत पुराव्यासहीत आपले म्हणणे वर नमुद वकीलांच्या कार्यालयात आगाऊ सुँचनेव्दारे मांडावे त्यानंतर कोणतेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही •

फ्लॅट-21, बी-विंग, बिल्डिंग-4, श्रद्धानंद सोसायटी, वकील श्रीमती मधुरा आरस रोड नंबर–1, पेंडसे नगर, डोंबिवली पूर्व, पिन–421201.

मोबाइल : 7506034725 सीएसबी बँक लिमिटेड, उल्हासनगर शाख

ଙ୍କ CSB Bank दुकान क्र.६ व ७, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स, लालचक्की, उल्हासनगर-४२१००४. Formerly The Catholic Syrian Bank Ltd. द्र. क्र. : 0२५१ - २५८०२२४ /९०७२६०१३४७ सुवर्ण लिलाव सूचना

एसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड), उल्हासनगर शाखा यांनी खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सुवर्ण दागिन्यांच्या तारणासमोर सुवर्ण कर्ज मंजूर केले आहे यांना सदर सूचना देण्यात येवून संपूर्ण रक्कम तसेच व्याज व शुल्क भरणा करण्यास कळविले होते. परंतु यांनी संबंधित खात्यातील उर्वरित थकबाकी रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे, आम्ही जाहीर तलावात सुवर्ण दागिन्यांच्या विक्रीद्वारे रक्कम वसुल करण्याचे निश्चित केले आहे आणि जर लिलवातून ावश्यक रक्कम उपलब्ध न झाल्यास बँकेद्वारा खासगी व्यवहार/कंत्राटाद्वारे विक्री प्रक्रिया करेल कोणतेही कारण न दर्शविता लिलावाची तारीख व ठिकाण बदलण्याचे अधिकार बँकेकडे राखून आहे. नविन शिल्लक सुवर्ण निव्वळ वजन (ग्रॅम) अ.क्र. नाव २१५०५.५७ सुवर्णा राजु मोरणे 6.30 दर लिलाव **सीएसबी बँक लिमिटेड (पूर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड),** दुकान क्र.६ व 9, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स, लालचक्की, उल्हासनगर-४२१००४ येथील जागेत **दिनांक १९.०७.२०२२** रोर्ज तंचालित केला जाईल. इच्छुक पक्षकारांनी वर नमुद केलेल्या पत्त्यावर शाखा व्यवस्थापकाकडे संपर्क **फरावा. लिलावात सहभागी होऊ इच्छिनाऱ्या सहभागी**दारांनी लिलावाच्या तारखेला पॅनकार्ड व आधा कार्डची प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वैध ओळ्ख पुरावा आणि निवास पुरावा सोबत आणावे. ठिकाणः उल्हासनगर सही/ शाखा व्यवस्थापव दिनांक: १२.०७.२०२२

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड

CIN :L28900MH1958PLC011077 **नोंदणीकृत व मुख्य कार्यालय:** लेक रोड, भांडुप (प), मुंबई-४०००७८ दूर.क.: ०२२- २५६९ ६७८९, फॅक्स: ०२२- २५९६ ४११४ investors@hirect.com, www.hirect.com

सूचना

हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड (कंपनी)संदस्याची ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) मंगळवार ९ ऑगस्ट, २०२२ रोजी द.२.३०वा. (भाप्रवे),व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दूकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम)एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे.व्हीसी/ओएव्हीएम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ंद्वारे प्रदान केली आहे.हे कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदींचे आणि त्याअंतरगत बनवलल्या नियमांचे पालन करते, ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर २०२१ आणि सहकार मंत्रालयाने ('एमसीए') जारी केलेली इतर लागू परिपत्रके (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित) तसेच, सेबी परिपत्रक दिनांक १३ मे, २०२२ नुसार कायदेशीर संस्थाना त्यांचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला जाईल (सेबी परिपत्रक).

वार्षिक अहवालासह एजीएम ची सूचना ज्यामध्ये कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक खात्यांचा समावेश आहे, कंपनीच्या www.hirect.com वर आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटसवर देखील उपलब्ध असेल जसे की बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('एनएसई')www.bseindia.com आणि www.nseindia.com अनुक्रमे.

सदस्य के वळ व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. अशा संहभागाबाबत सविस्तर सूचना मीटिंग आयोजित केलेल्या सूचनेमध्ये दिल्या जातील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ नुसार व्हीसी/ओएव्हीएम द्वारे बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना कोरम गणसंख्येच्या उद्देशाने केली जाईल.

वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना विद्युत पद्धतीने त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ई–मेल पत्तो कंपनी/निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी 'निबंधक /आरटीए') /डिपॉझिटरी सहभागीदार ('डीपी') यांच्या कडे नोंदणीकृत आहेत. कं पनी एजीएम सूचना आणि वार्षिक अहवालाची एक वास्तविक प्रत त्या सदस्याना पाठवेल जे investors@hirect.com वर त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी नमूद करून विनंती करतील.

ज्या सदस्यांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे आणि विद्युत पद्धतीने (अ) एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल ; आणि (ब) रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगसाठी लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकत करावेत

१. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास, कृपया फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागे व पुढे), पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन केलेले आधार कार्डची प्रत)info@adroitcorporate.com किंवा investors@hirect.com वर ईमेलद्वारे प्रदान

ई-मेल: rajiv.ranjan@linkintime.co.in, द्र्.:०२२४९१८६०००/विस्तार:२५०५

एस ॲण्ड टी कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता किंजल पारखिय कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: १३.०७.२०२२

> सीआर. क्र.३ मुंबई येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायाालय व्यावसायिक दावा क्र.९७/२०२१

(दिवाणी सांकेतांक १९०८ चा सांकेतांक आदेश ५, नियम २०(१ए) अन्वये) स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ इंडिया ॲक्ट, १९५५ च्या दावा सादर: २३.०७.२०१८, दावा दाखल: ०१.१०.२०१८ तरतदीअंतर्गत स्थापन झालेली बँक, यांचे कॉर्पोरेट कार्यालय-मादाम कामा मार्ग, मुंबई आणि स्थानिक मुख्य कार्यालय-सिनर्जी, प्लॉट क्र. रेवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८ सी-६, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ आणि त्यांचे शाखा कार्यालयांचेकी एक एसएम्ईसीसी प्रभादेव चे आदेश ५ आर.१, उच्च यायालय कायदा २०१५ चे ४था मजला, रविंद्र नाट्य मंदिर, सयानी रोड, प्रभादेवी, मंबई-व्यावसायिक न्यायालय, वसाधिक विभाग व व्यावसाधिक ४०००२५, त्यांचे व्यवस्थापक श्री. प्रदीप बी. कानविंदे यांचे मार्फत.).. .फिर्यार्ट विरूद अपिलीय यांचे कलम ६ संबंध

दावा प्रकरणाच्या तजवीजीकर्तता श्री. राजेश वावु नेटके, साई बाबा चाळ, अन्ना भाऊ साठे नगर, व्ही.जे. भोसले मार्ग, लालुभाई कंम्पाऊंडजवळ, गोवंडी, मुंबई-४०००४३.)...प्रतिवार्द समन्स.

ज्याअर्थी वर नामित वादींनी तुम्ही वर नामित प्रतिवादींच्या विरोधात सदर मा. न्यायालयात याचिका दाखल कलेली आहे ज्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे:

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

ठिकाण: मुंबई

- अ) फिर्यादींनी सांगितले आहे की, बऱ्याच काळापासून प्रतिवादीद्वारे सदर रक्कम देय आहे. फिर्यादींनी सादर केलं आहे की, कर्ज सुविधेच्या नियम व अटी प्रतिवादीनी ऐच्छिकरिया उड़ायन/कसूरे केलेली आहे. फिर्बादींनी सादर केले आहे की, ते पब्लिक फावनान्शियल इन्स्टीट्युशन्स आहेत आणि सार्वजनिक निधीमध्ये कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत खालील सहाय्य अधिकाराचे फिर्यादींनी अधिकार मागितले आहेत आणि म्हणून खालील सर्व सहाय्य मान्यतेकरिता विनंती केली आहे.
- १. असे की, दिवाणी सांकेतांक १९०८ चा सांकेताकाचे आदेश ३८ च्या अर्थासह व्यसायिक उद्देशाकरित प्रतिवादींना देण्यात आलेल्या अग्रीम रक्कम म्हणून संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दरान पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १०.९०% प्रतिवर्ष द्रराने पुढील व्याज तसेच प्रकरण '**'जी''** मध्ये दिलेल्या दाव्याच्या तपशिलानुसार दिनांक ३०.०४.२०१५ पासून २०.०७.२०१८ पर्यंत रु.५,०७,६७३.९८ (रुपये पाच लाख सात हजार सहाशे व्याहत्तर आणि पैसे अठ्ठ्याण्णव फक्त) ही सरासरी रक्षम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.
- अ) अंतरीम आदेश/सहाय्य, विनंती केल्यास-

दनांक ०७ जुलै, २०२२

- १. उपरोक्त टॅक्सी कर्ज हे कोणत्याही संबंधित प्रतिभतीशिवाय देण्यात आले होते आणि प्रतिवादींचे दे वसुली आदेशातील प्रलंबित सुनावणी व दाव्याचे निवाडा शिद्धक असताना प्रतिवादींना स्वतः, त्यांचे चाकर व प्रतिनिधी आणि/किंवा इतरांना त्यांची वैवक्तिक मालमत्ता संदर्भात कोणतेही तृतीय पक्ष अधिकार किंवा हित निष्पादन किंवा ताबा देण्यासह कोणताही करारनामा करण्यास, विक्री, हस्तांत करण्यास आणि/किंवा कोणत्याही प्रकारे व्यवहारास मा. न्यायालयाने आदेशाद्वारे रोखण्यात यावे. २. असे की, प्रतिवादींना सदर दाव्यातील दावाकरिता प्रतिभूती सादर करण्याचे आदेश द्यावेत.
- ३. असे की, प्रतिवादींना निर्देश द्यावेत की, त्यांच्या मालकीची जंगम व स्थावर मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्राव त्यांची मालमत्ता घोषित करावी आणि बँकेचे संपुर्ण देयके मुक्त होईपर्यंत निवारणापासुन रोखण्यात यावे ४. असे की, वरील विनंती ब (१) ते (३) मधील अंतरीम सहाय्य मान्य करावे.
- ५. असे की, फिर्यादींकडे दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत
- ६. असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

ाम्हाला वेथे समन्स देण्यात येत आहे की. सदर मा.न्यायालयासमक्ष ०१ ऑगस्ट. २०२२ रोजी स.११.०० व वक्तिश: किंवा सदर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा वकिलामार्फत किंवा असा एखाई व्यक्ती जो वर नमद फिर्यादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि तमच्य पस्थितीकरिता प्रस्ताव सूचनेच्या अंतीम निवारणासाठी तारीख निश्चित केली असल्याने तुम्ही त्या तारखेला तुम सर्व साक्षीदार सादर करावे आणि तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, वर नमूद तारखेला तुम्ही गैरहज हिल्यास प्रस्तावाची सूचना सुनावली जाईल आणि तुमच्या गैरहजेरीत निर्णय दिला जाईल आणि तुमच्य प्रकरणाच्या पृष्ठवर्थ तुमची इच्छा असल्यास फिर्यादींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे समाविष्ट दस्तावेज जर तुमच्य गव्यात असतील तर ते तुमच्या वकिलासह पाठवावेत. माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

आज दिनांकीत ०७ जुलै, २०२२ निवंधकाक शिक्का मे. व्ही.वी. तिवारी ॲण्ड कंपर्न फिर्यादींचे वकी ४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही. एन. रोड, अकवरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३

अंड. कोड: एमएएच/१७९०/१९८३ ई-मेल: vbtiwariandcompany@gmail.com / मोवा.८९७६१४३१३० सभासदांनी हे लक्षात घ्यावे की ई-वोटिंग प्रक्रियेची प्रक्रिया आणि पद्धत दर्शविणारा वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचना कंपनीच्या www.johncockerillindia.com आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

रजीएममध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा हक्क असलेल्या सदस्याला स्वतः /स्वतःच्य ऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सी कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी, प्रभावी होण्यासाठी, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा केले पाहिजेत, मीटिंग सुरू होण्याच्या ४८ तासांपूर्वी रीतसर पूर्ण केलेले आणि स्वाक्षरी केलेले असणे आवश्यक आहे.

ई–वोटिंग: कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदींचे पालन करून त्याखाली बनवलेले नियम, लिस्टिंग रेग्युलेशनचे रेग्युलेशन ४४ आणि एसएस–२, कंपनीला सदस्यांना त्यांचे मत एजीएमच्या स्थळाव्यतिरित इतर ठिकाणाहन इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यावसायिक बार्बीवर सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ई-मतदान सेवा प्रदान करण्यासाठी कंपनीने नियुक्त केले आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी ३० जुलै २०२२ पासून स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २ ऑगस्ट २०२२ रोजी संध्या.५.००वा. समाप्त होईल. त्यानंतर रिमोट ई-वोटिंग अक्षम केले जाईल आणि त्यानंतर कोणत्याही ई-व्होटिंगल परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदान हक्क २७ जुलै, २०२२ च्या कट–ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड–अप इक्विटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. सदर नोंव 1।रखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंग किंव रजीएममध्ये मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. कोणतीही व्यक्ती, जी एजीएम नोटीस गठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेते आणि कट–ऑफ तारखेनुसार म्हणजे २७ जुलै, २०२२ पर्यंत शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू राकते. तथापि, जर त्याने/तिने आधीपासून दूरस्थ ई–मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तर तो/ती आपला/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून त्यांचे मत देऊ शकतो. कृपया ई-वोटिंगद्वारे मतदान करण्यापूर्वी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या ई-वोटिंगशी संबंधित सूचना आणि माहिती लक्षपूर्वक वाचावी.

जयद्याच्या कलम १०७ च्या तरतुदींनुसार, कंपनी तिच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगची सुविधा देत असल्याने, एजीएममध्ये हात दाखवून मतदान केले जाणार नाही. एजीएममध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांसाठी, ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत दिले नाही, त्यांच्यासाठी एजीएममध्ये पोलिंग पेपर्स/ बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधाही कंपनी देत आहे. तथापि, ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. जर एखाद्या सदस्याने एजीएममध्ये रिमोट ई−व्होटिंग आणि पोलिंग पेपर या दोन्ही पद्धतींनी मत दिले, तर रिमोट ई-वोटिंगद्वारे केलेले मतदान मान्य होईल आणि पोलिंग पेपरद्वारे दिलेले मत अवैध मानले जाईल

कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी फ्रिकन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-वोटिंग त्रापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. १८०० १०२० ९९० भाणि १८०० २२ ४४ ३० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष - एनएसडीएल किंवा श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक नएसडीएल यांना evoting@nsdl.co.in वर किंवा एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ येथे संपर्क करू शकता. **पुस्तक बंद करणे:** कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टींग रेग्युलेशन्सनुसार एजीएमनिमित्त आणि एजीएममध्ये घोषित झाल्यास कंपनीचे समभागांवर लाभांशाकरिता सदस्यांचे नाव पात्रता निश्चितीसार्ट २६ जुलै, २०२२ ते ३ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व मागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

ड)कंपनीकडे नोंदणीकृत पहिल्या धारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ कोणत्त्याही दस्तऐवजाची (जसे की आधार कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) स्वयं – स्वसाक्षांकीत प्रत.

. डिमॅट स्वरुपात भागधारणा असलेले सदस्य: डिमॅट स्वरुपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या संबंधित डीपींसोबत इलेक्ट्रॉनिक बँक आदेश अपडेटकरण्यांची विनंती के ली जाते.

विद्युत बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून लाभांश त्यांच्या बँक खात्यात थेट प्राप्त करु न शकलेल्या सदस्यांना कंपनी डिव्हीडन्ड वॉरंटस् /बँकर्सचा चेक/डिमांड ड्राफ्टस् पाठवेल.

गभांशावरील कर: वित्त कायदा, २०२० नुसार, लाभांश उत्पन्न सदस्यांच्या हातात १ एप्रिल २०२० रोजी करपात्र आहे आणि कंपनीने विहित दरांवर सभासदांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावरील कर ('टीडीएस') कापून घेणे आवश्यक आहे. टीडीएस आवश्यकतांची पूर्तता सक्षम करण्यासाठी, सदस्यांना त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी त्यांचा डीपीसह पूर्ण आणि / किंवा अद्यायावत करण्याची विनंती के ली जाते किंवा

कंपनी/आरटीए कडे वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास ३१ जुलै, २०२२ किंवा पूर्वी ई–मेलद्वारे कागदपत्रे पाठवून त्याची तपशीलवार प्रक्रिया वार्षिक

	संचालक मंडळाच्या आदशान्वय हिंद रेक्टिफायर्स लिमिटेडकरिता
ठिकाण: मुंबई	सही/–
विनाकः १२ जुलै, २०२२	मिनाक्षी आंचलिया कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया अँण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांद्वडकर यांने सोमानी प्रिंटींग ग्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया अँण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१७६, ०२८३३८९१८८८, ९८३३८५११४ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक- डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लगार- अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeep@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

दिनांक: १२ जुलै, २०२२

ठिकाण: मुंबई

सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्वय जॉन कॉकरील इंडिया लिमिटेडकरिता सही/ हरेश वाल ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव

. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास, कृपया डीपी आयडी–क्लाएंट आयडी (१६ अंकी डीपी आयडी+ आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लाएंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची जवयी स्वसाक्षांकीत स्कॅन प्रतत) info@adroitcorporate.com किंवा investors@hirect.com वर ईमेलद्वारे प्रदान करा. पर्यायाने भागधारक / सदस्य वर नमूद केलेली कागदपत्रे देऊन ई–वोटिंगसाठी युझर

आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती करू शकतात.

ई–मेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, डिमॅट स्वरुपात भागधारणा असलेल्या सदस्यांना त्यांच्या डीपीसह ते अपडेट करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरुपात भागधारणा असलेल्या सदस्यांना, त्यांना info@adroitcorporate.com वर लिहून आरटीए सोबतचा ई–मेल पत्ता अपडेट करण्याची विनंती के ली जात आहे.

लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते तपशील अपडेट करण्याची प्रक्रिया.

ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्विस किंवा इतर कोणअयाही माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट के लेले नाहीत त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे:

9. वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेले सदस्य: सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी खालील तपशील / कगदपत्रांच्या हार्ड कॉपी कंपनीच्या आरटीए ला पाठवाव्यात, उदा. अँड्रॉईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड, १९–२०, जाफरभॉय इंडस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई–४०००५९, महाराष्ट्र, भारत.

- अ)आधारभूत कागदपत्रांसह आयएसआर–१ हा फॉर्म कं पनीच्या https://hirect.com/ wp-content/uploads/2022/04/Form-ISR-1_p.pdf वर आणि आरटीए च्या वेबसाइटवर https://www.adroitcorporate.com/RNT/Form%20ISR-1.pdf वर
- ब) संयुक्तपणे भागधारणा असलेले सदस्याचे किंवा पहिल्या धारकाचे नाव असलेला रद्द केलेला मळ चेक, चेकवर धारकाचे नाव उपलब्ध नसल्यायास, कपया खालील कागदपत्रे सादर करा.
- मूळ चेकमध्ये रद्द के लेला चेक.
- २) बँक पासबुक / बँक स्टेटमेंटच्या पहिल्या पानाची बँकेने साक्षांकित केलेली प्रत ज्यामध्ये खातेदारांची नावे, पत्ता, समान बँक खाते क्रमांक आणि चेकच्या पानावरील टाइप आणि बँके च्या शाखेचा पूर्ण पत्ता.

क) सर्व धारकांच्या पॅन कार्डची स्वयं – स्वसाक्षांकीत प्रत ; आणि

FIJI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Rean No. BOM/WS/HSG/TC/8825/2003

CTS No. 63/A/7 (part), Opp. IIT Main Gate, Near Hiranandani Hospital, Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties The next hearing in this matter has been kept before me on **26/07/2022 at 4:15 pm** at the office of this authority

Respondent No. - (1) Mr. Chitranjan C. Sharma add- Plot No. A/15, Opp. IIT Main Gate Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 (2) M/s. GHP Enterprise, add- GHP Group, 3rd floor Milenium Tower, Behind TOC Petrol Pump, Powai, Mumbai-400076 (3) Mr. Govardhandas Lachamandas add. GL Constructions Pvt. Ltd, 304, Gokul Aracade, B Wing, Subhash Road, Neal Garvare, Vileparle (East), Mumbai-400057 (4) Mr. Maruti Bandu Nalawade (5) Mr. Yadappa Shettyba Pawar (6) Mr. Ganpat Bala Pawar (7) Mr. Maruti Bandu Nalawade (5) Mr. Yadappa Shettyba Pawar (6) Mr. Ganpat Bala Pawar (7) Mr. Shivram Gyanu Nalawade above having 4 to 7 Address - Plot No. A/15, Opp. IIT Main Gate, Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 (8) Hawai CHS Ltd. Address- CTS No. 63/A/7 (part), Opp. IIT Main Gate, Near Hiranandani Hospital, Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 (9) Samoa CHS Ltd. Address- CTS No. 63/A/2 (part), Opp. IIT Main Gate, Near Hiranandani Hospital, Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. DESCRIPTION OF THE PROPERTY :-

Fiji CHSL along with land as mention Chaphekar Bandhu Marg, CTS No. 63/A/7 (part), Opp. IIT

	Main Gate, Near Hiranandani Hospital, Village Tirandaz, Powai, Mumbai-400076					
	Survey No.	Hissa No.	Plot No.	С.Т.9	S. No.	Claimed Area
			-		7 (Part) Mulund)	572.49 sq.mtr.
F C F C L	Ref. No. MUM/DDR(2)/Notice/1880/2022 Place : Konkan Bhavan, Competent Authority & District Dy. Registri Room No. 201, Konkan Bhavan, C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614. Date : 11/07/2022 Tel.: 022-27574965 Email : <u>ddr2coopmumbai@gmail.com</u>			strar,	Dy. Registra	Sd/- Authority & District r Co.op. Societies (2) burban, Mumbai

HAWAI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Regn No. BOM/WS/HSG/TC/8824/2003

CTS No. 63/A/7 (part), Opp. IIT Main Gate, Near Hiranandani Hospital, Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on **26/07/2022 at 4:15 pm** at the office this authority

Respondent No. - (1) Mr. Chitranjan C. Sharma add- Plot No. A/15, Opp. IIT Main Gate Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 (2) M/s. GHP Enterprise, add- GHP Group, 3rd floor Villenium Tower, Behind TOC Petrol Pump, Powai, Mumbai-400076 (3) Mr. Govardhandas achamandas add. GL Constructions Pvt. Ltd, 304, Gokul Aracade, B Wing, Subhash Road, Near Vileparle (East), Mumbai-400057 (4) Mr. Maruti Bandu Nalawade (5) Mr. Yadappa arvare, Shettyba Pawar (6) Mr. Ganpat Bala Pawar (7) Mr. Shivram Gyanu Nalawade above having 4 to 7 Address - Plot No. A/15, Opp. IIT Main Gate, Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 (8) Fiji CHS Ltd. Address- CTS No. 63/A/7 (part), Opp. IIT Main Gate, Near Hiranandani Hospital Village Tirandaz, Powai, Mumbai-400076 (9) Samoa CHS Ltd. Address- CTS No. 63/A/2 (part) Opp. IIT Main Gate, Near Hiranandani Hospital, Village Tirandaz, Powai, Mumbai-40076 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. DESCRIPTION OF THE PROPERTY :-

Hawai CHSL along with land as mention Chaphekar Bandhu Marg, CTS No. 63/A/7 (part), Opp IIT Main Gate, Near Hiranandani Hospital, Village Tirandaz, Po

			-p	,	,
Survey No.	Hissa No.	Plot No.	С.Т.	S. No.	Claimed Area
		-		7 (Part) Mulund)	1221.01 sq.mtr.
Ref. No. MUM/I Place : Konkan Competent Auf Room No. 201, C.B.D. Belapur Date : 11/07/20 Email : <u>ddr2co</u>	Bhàvan, hority & Dist Konkan Bha , Navi Mumba 22 Tel.: 022-2	rict Dy. Regi van, ai-400614. 27574965	strar,	Dy. Registra	Sd/- Authority & District r Co.op. Societies (2 Iburban, Mumbai

EVEREST INDUSTRIES LIMITED CIN: L74999MH1934PLC002093

everest Registered Office: GAT No. 152, Lakhmapur, Taluka Dindori Nashik - 422202, (Maharashtra) Tel +91 2557 250375/462, Fax +91 2557 250376 compofficer@everestind.com, www.everestind.com NOTICE OF EIGHTY NINETH ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE

NOTICE is hereby given that the 89th Annual General Meeting ('AGM' of Everest Industries Limited ('Company') will be held on Thursday 25th August 2022 at 3.00 pm (IST) through Video Conference ('VC') compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with general circulars nos. 02/2022, and 19/2021 and other applicabl circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEB Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13 2022 (hereinafter referred to as 'Relevant Circulars'), to transact the businesses as set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC. Members participating AGM through VC shall be reckoned for the purpose of quorum under section 103 o the Act.

In compliance with the Relevant Circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all the members of the Company whose email addresses are registered with the Company Registrar & Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants ('DPs') The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.everestind.com, stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

Manner of casting vote(s) through e-voting:

- Members will have an opportunity to cast their vote(s) on the (a) business as set out in the Notice of the AGM electronically either through remote e-voting system available before the AGM or through electronic voting system which will be available during AGM.
- The manner of remote e-voting and e-voting during the AGM by (b) members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.everestind.com.
- The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by CDSL and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period nmences on August 21, 2022 from 9:00 A.M. and end on Augus 24, 2022 at 5:00 P.M.
- The facility for e-voting at the AGM will be available for those (d) members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting.

HIND RECTIFIERS LTD.

CIN : L28900MH1958PLC011077 Regd. & H.O : Lake Road, Bhandup (W), Mumbai-400078 Tel.No.: 022-25696789 Fax : 022-25964114 investors@hirect.com, www.hirect.com

NOTICE

This is to inform that the 64th Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of the Members of Hind Rectifiers Limited ('the Company') will be held on Tuesday, August 9, 2022 at 2:30 p.m. (IST), through Video Conference ('VC') Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice convening the AGM. The VC/OAVM facility is provided by the National Securities Depository Limited ('NSDL'). This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars'). Further, SEBI vide its circular dated May 13, 2022 has allowed listed entities to sen their Annual Report in electronic mode ('SEBI Circular').

The Notice of the AGM along with the Annual Report and Annua Accounts for the Financial Year 2021-22 of the Company will be available on the website of the Company at www.hirect.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com Additionally, the Notice of AGM along with Annual Report will also be available on the websites of the stock exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.comrespectively

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY. The detailed instructions with respect to such participation will be provided in the Notice convening the Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act. 2013

The Notice of the AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrars & Transfer Agent ('Registrar/RTA') / Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy of the AGM Notice and Annual Report to those Members who request for the same at investors@hirect.com mentioning the Folio No./DPID and Client ID.

Members who have not registered their e-mail addresses with the Company/RTA are requested to follow the process mentioned below and register their e-mail addresses to receive electronically (a) the Notice of AGM and Annual Report; and (b) login ID and password for remote e-Voting or e-Voting during the Meeting.

- In case shares are held in physical mode please provide Folio No. Name o shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to info@adroitcorporate.com or investors@hirect.com.

Aditva Birla Capital Limited



Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat | Tel: 91 2876 243257 | Fax: 91 2876 243220 CIN: L67120GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com | abc.secretarial@adityabirlacapital.com

NOTICE

NOTICE is hereby given that the following share certificates issued by the Company are stated to have been lost/ troyed/stolen/misplaced. Registered holder(s) thereof have applied for the issue of duplicate share certificates.

Sr.	Name of the	No. of	Certificate	Distinctive Nos		
No.	Shareholder(s)	Equity Shares	Folio No.	No	From	То
1.	Guman Mal Bhansali Moot (Deceased) Surajmal Bhansali Moot (Legal Heir)	126	ABC0290595	290595	2167952719	2167952844
2.	V G Kesary (Deceased)	413	ABC0276764	276764	2165847112	2165847524
	V G Gopal (Legal Heir)	415	ABC0276896	276896	2165873364	2165873778
3.	Nripendra Narayan Guharoy (Deceased) Ashish kumar Guharoy (Legal Heir)	301	ABC0339826	339826	2175830731	2175831031
4.		721	ABC0326988	326988	2173987002	2173987722
Charulata Sanghavi	240	ABC0327177	327177	2174009520	2174009759	
5.	Nirmal Kumar Anand	14	ABC0285488	285488	2167190013	2167190026
	(Deceased) Sunil Kumar Anand (Legal Heir)	14	ABC0285468	285468	2167189226	2167189239
6.	Mahendra Jagannath Sharma	49	ABC0327430	327430	2174047930	2174047978
7.	Rosy Francis	168	ABC0328984	328984	2174253999	2174254166
	Fernandes	301	ABC0328985	328985	2174254167	2174254467
8.	Kusum C Palicha Gautam C Palicha	399	ABC0348041	348041	2177110818	2177111216
9.	Baldev Lalchand Peswani Lajwanti Baldev Peswani	42	ABC0309776	309776	2170131693	2170131734

The public is hereby warned against purchasing or dealing with these shares in any way. Any person who has / have any claim in regard to these shares should lodge such claim with all supporting documents with the Company's Registrar and Share Transfer Agent viz, KFin Technologies Limited, Unit: Aditva Birla Capital Limited, Selenium, Tower B, Plot 31-32, Gachibowii, Financial District, Nanakramguda, Serlingampally, Hyderabad - 500 032, email id -einward.ris@kfintech.com within 10 (Ten) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue a letter of confirmation to the shareholders/persons listed above and no further claim would be entertain from any person(s).

For ADITYA BIRLA CAPITAL LIMITED

Sd/-Amber Gupta Company Secretary and Compliance Officer A14091

CIN.: L999999MH1986PLC039921 Registered Office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC Andheri (East), Mumbai - 400 093 Tel.: 022-66762727 | Fax: 022-66762737-38 Email: investors@johncockerillindia.com | Website: www.johncockerillindia.com

Place: Mumbai

Date : 12th July, 2022

MAPLE PROPERTIES AND COMMODITIES PRIVATE LIMITED CIN: U74110MH1981PTC024729

Read. Office: 402-C. Poonam Chamber

Dr Annie Besant Road, Worli, Mumbai- 400018

E-mail: accounts@jadeite.in

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Original Certificate of Registration (CoR) no.

13.00826 issued by the Reserve Bank of

India (RBI) to the Company have bee

lost/misplaced. The Company is under the

RBI. Any person who finds the Original CoR

s requested to submit the same at the

gistered office of the Company which is at

esant Road, Worli, Mumbai- 400018

Further appropriate legal action shall be

aken in case if any person is found misutilisin

For MAPLE PROPERTIES AND

Pradip Manubhai Patel

COMMODITIES PRIVATE LIMITED

the CoR by unscrupulous elements.

Date : 13th July 2022

lace : Mumb

402-C. Poonam Chambers. Dr Anni

ocess of applying for duplicate CoR with

NOTICE Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, August 3, 2022 at 2.30 p.m. at Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC, Andheri East, Mumbai 400093, to transact the business as set out in the Notice convening the AGM.

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 "the Act") read with the Rules made thereunder, Regulation 36 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") and Secretarial Standards on General Meetings ("SS-2") (including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or reenactment(s) thereof for the time being in force), the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the year 2021-22 have been sent through, electronic modes to those Members whose emai addresses are registered with the Company's Registrar and Transfe Agent / Depository Participants. Physical copies of the Annual Report including the AGM Notice are sent to those Members, whose email addresses are not registered with the Company's Registrar and Transfer Agent / Depository Participants, at their respective registered postal addresses in the permitted mode. The dispatch of the Annual Reports was completed on July 11, 2022. In case, Members wish to get a physical copy of the Annual Report of the Company for the year 2021-22, they may send a request to the Company at its Registered Office or send an email at investors@johncockerillindia.com by quoting your DP ID and Client ID or Folio Number and the Company shall send the same at free of cost. Members may note that the Annual Report and the AGM Notice inter alia indicating the process and manner of e-Voting process is available on the Company's website www.johncockerillindia.com and on the website o BSE Limited. A member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself / herself and the proxy need not be a member of the Company. Proxies, in order to be effective, should be deposited at the Registered Office of the Company, duly completed and signed, not less than 48 hours before the commencement of the meeting E-voting: In compliance with the provisions of Section 108 of the Act read with the Rules made thereunder, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote on all the business items set forth in the Notice of AGM by electronic means from a place other than yenue of the AGM ('remote e-voting"). Members may use the said remote e-voting facility. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing e-voting services. The remote e-voting period commences from July 30, 2022 at 9.00 am and ends on August 2, 2022 at 5.00 pm. The remote e-voting shall be disabled ereafter and no e-voting will be allowed thereafter. The voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date of July 27, 2022 Members holding shares either in physical or in dematerialized form, or the said cut-off date, are eligible to avail the facility of remote e-voting of voting at AGM. Any person, who acquires shares of the Company after dispatch of the AGM Notice and holds shares as of the cut-off date i.e. July 27, 2022, may obtain the login ID and password by sending a t at evoting@nsdl.co.in. However, if he / she is already registered with NSDL for remote e-voting then he / she can use his / her existing User ID and password for casting their vote. Please read carefully the instructions and information relating to e voting furnished in the Notice of the AGM, before exercising the vote through e-voting. Pursuant to the provisions of Section 107 of the Act, since the Company is providing the facility of remote e-voting to its Members, there shall be no voting by show of hands at the AGM. The Company is also offering facility for voting by way of polling papers / ballot papers at the AGM for the Members attending the AGM, who have not casted their vote by remote evoting. However, Members who have already cast their votes by remote e voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to vote at the AGM. If a Member cast votes by both modes i.e. remote e-voting and polling papers at the AGM, then voting done through remote e-voting shall prevail and vote cast through polling paper shall be treated as invalid. n case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com, or call on tol free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Asst. Vice President – NSDL or Mr. Sanjeev Yadav, Asst. Manager – NSDL at evoting@nsdl.co.in or at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Book closure: Pursuant to Section 91 of the Act and the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from July 26, 2022 to August 3, 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM and for determining the names of the Members eligible for dividend on the equity shares of the Company, if declared at the AGM.

GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LIMITED Regd. Office: Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030				
This is to inform the				
GlaxoSmithKline Pharma				
have been lost/misplaced			hade by th	he holder(s) for issuance
of duplicate Share Certific				
Name of the Shareholders	Folio No.	Certificate Nos.	No. Of	Distinctive Nos.
			Shares	
	0052082	170335 to 170339		116681 - 116930
		397716 to 397716	50	27638251 - 27638300
Wenceslaus Neri Dmello &		641874 to 641879	300	32199671 - 32199970
Ethel Wenceslaus Dmello	0052042	88115 to 88115	25	10198771 - 10198795
		174881 to 174881	50	283421 - 283470
		175438 to 175439	60	303861 - 303920
Any person who has a claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate Share Certificate shall lodge such claim or objection with the Company at its Registered Office within 15 (fifteen) days from the publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate Share Certificate(s) in favour of the holder(s) without any further delay. Ethel Wenceslaus Dmello				
Place: Mumbai 22, Andrew Villa, Ice Factory Lane, Hill Road,				
Date: 13/07/2022 Opp. Bank of India, Bandra West, Mumbai 400050				

Record Date for Dividend and Payment thereof:

- (a) Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on May 27, 2022 has recommended a final dividend of Rs. 6/per share. The Company has fixed Thursday, August 18, 2022 as 'Record Date' for determining entitlement of members to dividend, recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended 31st March 2022.
- Dividend will be paid to the members whose names appear in the (b) Company's register of members as on the Record Date and ir respect of the shares held in dematerialised mode, to the member whose names are furnished by NSDL and CDSL as beneficia owners as on Record Date, subject to approval of the members at the AGM.
- (c) As per the Relevant Circulars, payment of dividend shall be made through electronic mode to the members who have updated their bank account details. Dividend warrants/demand drafts will be despatched to the registered address of the members who have not updated their bank account details. To avoid delay in receiving dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode and with the Company's Registrar and Transfer Agent ("RTA" (where shares are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on the payout date
- Members may note that the Income Tax Act. 1961, as amended by (d) the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a company after 1st April, 2020 shall be taxable in the hands o the members. The Company shall, therefore, deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. For more detail please refer to the Notes to the Notice of AGM.

Manner of registering / updating email address/Bank Account:

- Shareholders holding shares in demat mode and have not updated (a) their KYC details are requested to register the email and other KYC details with their depositories through their depository participants
- Shareholders holding shares in physical mode and have no updated their KYC details are requested to submit duly filed in Forn ISR-1 to update their email, bank account details and other KYC details with Company's RTA, MCS Share Transfer Agent Limited at helpdeskdelhi@mcsregistrars.com or admin@mcsregistrars.com or by post to F-65, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020 This will enable the members to receive the electronic copies of the Annual Report 2021-22. Notice, instructions for remote e-voting instructions for participation in the AGM through VC and receive the electronic credit of dividend into their bank account.

Manner for receiving Notice of AGM and Annual Report 2021-22 in case email ID is not registered/updated: The Company has enabled for the members, a temporary facility to update their email address by sending an email to compofficer@everestind.com containing details such as name, address, folio/demat account no., PAN, number of shares etc. for the limited purpose of receiving the Annual Report 2021-22 and the Notice of the AGM electronically

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and through e-voting during the AGM.

	For Everest Industries Limited
Place: Noida	Neeraj Kohli
Date : July 12, 2022	Company Secretary & Head Legal

In case shares are held in Demat mode, please provide DPID-CLID (16 dig DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card),AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to info@adroitcorporate.com or investors@hirect.com

Alternatively shareholders/members may send a request to evoting@nsdl.co.in for procuring user ID and password for e-voting by providing above mentioned

For permanent registration of e-mail address, Members holding shares in dema form, are requested to update the same with their DPs. Members holding shares in physical form, are requested to update the e-mail address with the RTA by writing to them at info@adroitcorporate.com.

Process for updating bank account details to receive dividend

Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

I. Members holding shares in physical form: Members are requested to send hard copies of the following details/documents to the Company's RTA, viz. Adroit Corporate Services Private Limited at 17-19, Jafferbhoy Industrial Estate, 1st Floor Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai 400059 Maharashtra India

- (a) Form ISR-1 along with supporting documents. The said form is available or the website of the Company at https://hirect.com/wp-content/uploads /2022/04/Form-ISR-1_p.pdf and on the website of the RTA at https://www.adroitcorporate.com/RNT/Form%20ISR-1.pdf.
- (b) cancelled cheque in original, bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly. In case name of the holder is not available or the cheque, kindly submit the following documents.
 - i) Cancelled cheque in original.
 - ii) Bank attested legible copy of the first page of the Bank Passbook / Bank Statement bearing the names of the account holders, address, same bank account number and type as on the cheque leaf and full address of the bank branch.
- self-attested copy of the PAN Card of all the holders; and
- self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License Election Identity Card, Passport) in support of the address of the first holde as registered with the Company

II. Members holding shares in demat form: Members holding shares in dema form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.

The Company will dispatch the dividend warrant/Bankers' cheque /demand draft to those Members who are unable to receive the dividend directly in their bank account through Electronic Clearing Service or any other means, due to non registration of the Electronic Bank Mandate.

Tax on Dividend: Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at prescribed rates. To enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/ or update their Residential Status, PAN, Category with their DPs or in case shares are held in physical form with the Company / RTA by sending documents through e-mail on or before July 31, 2022. The detailed process of the same is available in the notice of the Annual General Meeting.

Company, if dec
Date: July 12, 2
Place: Mumbai

2022 i	Haresh Vala Company Secretary
	For John Cockerill India Limited Sd/-
	By order of the Board

ramco RAMCO SYSTEMS LIMITED

CIN: L72300TN1997PLC037550 Regd. Office: 47, P S K Nagar, Rajapalayam - 626 108 Corp. Office: 64, Sardar Patel Road, Taramani, Chennai - 600 113 mail:investorrelations@ramco.com, website: www.ramco.cor Tel: +91 44 2235 4510 / 6653 4000, Fax: +91 44 2235 2884 : www.ramco.com

NOTICE OF 25[™] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Dear Member(s)

- Jear Memoer(s), Notice is hereby given that the Twenty Fifth Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened on Wednesday, the August 10, 2022 at 3:00 p.m. through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circulars of Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, issued pursuant to conducting of AGM.
- The Notice of the AGM and the Annual Report for the year 2021-22 including the financial statements for the year ended 31" March 2022 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("DP").
- The instructions for e-voting and for participating in the AGM are provided in the Notice of the AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be uploaded in due course on the website of the Company i.e. www.ramco.com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd.("NSE"): www.nseindia.com and on the website of Central Depository Services of India Limited ("CDSL"): www.exeindia.com www.evotingindia.com.
- Members holding shares in physical mode and Members who have not registered their e-mail addresses and Mobile No. may update the same by using Form ISR-1, available at the Company's website and by communicating the same to our Registrar and Share Transfer Agent, viz., Cameo Corporate Services Limited, (Unit: Ramco Systems Limited), ("RTA" or by writing to them at "Subramanian Building", No.1, Club House Road, Chennai 600 002, or by e-mail to investor@cameoindia.com
- Members holding shares in demat mode may update their email address and mobile number with their DP as per the process prescribed by their Depository.

Members holding shares in physical mode and Members who have not registered their e-mail addresses with the Company / DP and Members who have acquired shares after the dispatch of the Notice and holding shares as on August 03, 2022 Shares after the displaced of the horizon and including that see the second of the second during the Meeting, by following the procedures mentioned in Point No: 14.4 to 14.6 of the notice convening the AGM enclosed in the Annual Report.

embers may also note:

- a) Voting Rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members a
- b) The Renote e-voting commences at 9:00 a.m. on Sunday, the August 07, 2022 and ends at 5:00 p.m. on Tuesday, the August 09, 2022. During this period Members of the Company holding shares as on the cut-off date, may cast their votes electronically. The remote e-voting shall be blocked and not be allowed after 5:00 p.m. on Tuesday, the August 09, 2022 and once the vote on resolution is 5:00 p.m. caste by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently
- c) Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote-e-voting system during the AGM.
- d) Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend and participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again.
- e) Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during theAGM
- If you have any queries or issues regarding attending AGM and e-voting from the CDSL e-voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at Toll Free Number: 1800 22 5533.

For	RAMCO	SYSTEMS	LIMITED
			Sd/-

Place: Chennai	VIJAYA RAGHAVAN N E
Date: July 12, 2022	COMPANY SECRETARY





Place : Mumbai

Date : 12 July, 2022





